#### Sharda Cropchem Limited

Tel.: +91 22 66782800 FAX: +91 22 66782828 / 66782808

E-mail: office@shardaintl.com

Regd. Office : Prime Business Park, Dashrathlal Joshi Road, Vile Parle (W), Mumbai - 400056, India.

www.shardacropchem.com





September 05, 2020

To, BSE Limited The Listing Department Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip Code No: 538666

Dear Sir/Madam,

Re: Newspaper Advertisement - 17th Annual General Meeting of the Company.

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the copies of newspaper advertisement published in Economic Times, Mumbai Edition (English Language) and Maharashtra Times, Mumbai Edition (Marathi Language) on September 05, 2020, intimating that the 17<sup>th</sup> Annual General Meeting of the Company will be held on Wednesday, September 30, 2020 at 12:00 Noon IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM").

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed on Wednesday, September 23, 2020.

The remote e-voting period shall start on Sunday, September 27, 2020 from 9:00 A.M. (IST) and end on Tuesday, September 29, 2020 at 5:00 P.M. (IST). The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time.

Any person, whose name appears in the register of members / beneficial owners as on the cut-off date i.e. Wednesday, September 23, 2020 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM.

The copy of the Annual Report of the Company for the FY2019-20 along with the Notice convening the AGM has already been sent through electronic means to the Members on September 04, 2020, whose email addresses were registered with the Company / RTA / Depository Participant(s).

Request you to take the same on record.

MUMBA

Thanking you,

Yours truly, For SHARDA CROPCHEM LIMITED

JETKIN GUDHKA COMPLIANCE OFFICER

Encl: as above

# IndiGo May Not Go for Equity Sale

Our Bureau

New Delhi: InterGlobe Aviation (IndiGo) on Friday said that the financial situation of the airline is improving as India reopens and that it may not utilise the option of raising money through the sale of equity shares, as announced earlier.

"We are waiting to see how the sales revenue side develops and at this point if you ask me, the QIP has a 50-50 chance of actually being implemented," IndiGo president Ronojoy Dutta said at the airline's Annual General Meeting (AGM) on Friday. "We are focused on increasing liquidity through sales revenue while having these financial initiatives on the side as bullets, which we could use but not have to use."

The airline had, in early August, announced plans to raise up to ₹4,000 crore through an issue of equity shares by



way of a qualified institutional placement. The announcement was made as the airline needed money to fund its working capital requirements and losses due to the two-month-long lockdown.

Airlines, which are the worst hit due to Covid-19 and the lockdown are seeing some signs of returning to normalcy after states started relaxing quarantine and entry norms.

flights that they operated before the pandemic broke out. It was 45% of the pre-Covid capacity until last week.

IndiGo reported a consolidated net loss of ₹870.81 crore in the March quarter from a profit of \$596 crore a year ago and also reported its highest quarterly loss of ₹2,844 crore for the first quarter of this financial year.

The losses were due to a surge in cost, amid lower revenues, compounded by flight restrictions to international sectors that saw an increase in Covid-19 cases.

Dutta also announced that there is no plan to hire wide-bodied aircraft for the fleet and the airline would wait for the XLR delivery, which is scheduled to arrive during the first quarter of 2024. IndiGo, however, was looking to wetlease long-haul aircraft and launch long-haul international flights to Eu-

rope and the Americas but the airline did not go ahead with the plan.

#### \$100-M DEAL WITH EMBASSY GROUP

# WeWork Global Buys 20% in India Franchise

US-based co looking to scale up India ops over the next 36 months

Sobia.Khan@timesgroup.com

Bengaluru: US-based office space provider WeWork Global has bought 20% stake in WeWork India, a fully-owned subsidiary of Bengaluru-based estate developer Embassy Group, for \$100 million as the company looks to scale up India operations over the next 36 months. Embassy Group had 100% rights over

WeWork India, an independent entity with the right to execute WeWork's business in the country. WeWork entered into a partnership

with Embassy Group in 2017 and started operations in the Indian market. "India is one of the key markets for WeWork. The fresh round of capital from our long-term partners at We-Work Global represents a vote of confidence in our strategy and in India ope-

ration. Sandeep Mathrani, global CEO of WeWork, will also have a board seat in the India operation," said Karan Virwani, CEO of WeWork India. The transaction valued the WeWork

India business at about \$500 million. WeWork India had earlier told ET it planned to raise \$200 million (about <1,421 crore) to expand its India opera-</p> tions. "The company plans to use the money for growth capital apart from paying vendors and capital expenditure," said Virwani.

WeWork India, which had earlier planned to increase the number of the focus is now on profitability rather the market opens up," said Virwani.

## **Focus on Profits**

valued We-Work India business at

Co signed 12k desks with clients such as Netflix India. John Deere

revenue sharing model with Embassy Office Parks REIT for a 25 L sq ft work space in Bengaluru

than growing the number of seats. "We were profitable till March, but the Covid-19 outbreak has hit profits. In the last six months, the revenue growth was at 25%, which is lower than the last three years' average. We are expecting to close the year with 35,000 members mainly led by large en-

terprises that form 60% of our portfo-

lio," said Virwani. World over, the Covid-19 pandemic has accelerated the shift to flexible workspaces, with businesses of all sizes looking to manage cash-flows effectively by moving costs to a variable model. In recent months, the company has signed 12,000 desks with large enterprise clients like Netflix India, Commonwealth Bank

of Australia and John Deere. "We will grow with our clients and plan to focus more on opportunistic expansion through asset-light model. Companies are looking for Covid-19-safe environment and demand for flexibdesks to 90,000 by the end of 2020, said le managed spaces will pick up once

#### DEAL SEEN VALUED AT ₹1,356 CRORE

OPTIONS ON THE SIDE

to ₹30 crore from ₹40 crore a day when

the lockdown started and fleet utilisa-

tion is in the range of 30-35%, which

the airline hopes to increase further

ving for airline companies.

an indication that things are impro-

"We are aggressively adding capaci-

ty and hope to take that utilisation

number up as fast as we can," he said.

The government has now allowed do-

mestic airlines to operate 60% of the

RONOJOY DUTTA

President, IndiGo

# MTR Foods Acquires **Eastern Condiments**

Norwegian co Orkla's arm has bought 67.8% majority stake in Kochi-based co

Our Bureau

New Delhi: Norwegian consumer company Orkla said it has entered into an agreement to acquire a majority stake in Kochi-based Eastern Condiments through its wholly-owned subsidiary MTR Foods.

The purchase price values Eastern at 2,000 crore on a debt- and cash-free basis, Orkla said in a statement on Friday. This implies the deal is valued at nancial adviser to Eastern Condi-1,356 crore, a person familiar with the matter said.

Orkla will buy a 41.8% ownership stake in Eastern from members of the Meeran family and the entire 26% stake held by McCormick Ingredients SE Asia for a total of 67.8%, the company said. Eastern is currently owned by the Meeran family (74%) and McCormick. ET first reported in its May 22 edition that the deal was in advanced stages.

"This marks a significant step for Orkla towards strengthening our footprint in core geographies. Eastern and MTR will create a solid platform in the fast-growing Indian market," Orkla president Jaan Ivar Semlitsch said.

After the transaction is completed, Orkla will merge Eastern into MTR. The merged firm will be jointly owned by Orkla and Firoz and Navas Meeran, with an ownership stake of 90.01% and 9.99%, respectively, the company said. MTR reported a turnover of \$920 crore for the year ended June 30, 2020.

Avendus Capital was the exclusive fi-

#### **Changing Hands** Orkia will buy a 41.8% ownership stake from members of Meeran family and 26% stake held by McCormick Ingredients SE Asia After transaction is completed, Orkla to merge Eastern into MTR

ments, the Meeran family and McCormick on the transaction.

"The spices industry has a long runway for growth in India, with a shift from home-processed and unorganised to branded spices driven by convenience and hygiene preferences," said Anshul Agarwal, executive director of Avendus Capital.

MTR chief executive Sanjay Sharma said the Indian branded food and spice markets are growing in double digits and this will be sustained in the long term with increasing purchasing power and more urban lifestyles.

Eastern sells a mix of non-vegetarian and vegetarian food products in the categories of blended and single spices. MTR sells purely vegetarian spices and packaged foods. "With MTR, and as part of Orkla, we will have a stronger platform for our operations," said Navas Meeran, chairman of Eastern.

### Govt Bars Sahara Group from Raising Public Deposits



y's Sahara group from raising public deposits from various


societies it floated as there is a flood of complaints from people who have not been paid the promised amount on maturity of their deposits, Central Registrar of Cooperative Societies Vivek Aggarwal

Delhi: told Rituraj Tiwari. The matter has been referred to the ministry of corporate affairs during a probe by the Serious Fraud Investigation Office (SFIO) into the Sahara Group. The Registrar has received more than 20,000

complaints from depositors. "We are receiving 500-600 complaints every day against them. We have asked the Sahara Group to pay back the depositor. Any future action

against company will be initiated once the probe is completed," Aggarwal, joint secretary in the agriculture ministry, told ET.

The Registrar office has asked the management of Sahara Credit Cooperative Society to submit a compliance report by first week of September after clearing dues of all the depositors which have accrued till end of August, 2020.



# India Probes Vitamin-C 'Dumping' by China

**Our Bureau** 

New Delhi: India has initiated an anti-dumping investigation into imports of Vitamin-C from China, on the basis of a complaint by Bajaj Healthcare to the Directorate General of Trade Remedies (DGTR). The bulk drug manufacturer claimed that dumping was leading to a decline in its market share, profits, return on capital employed and cash profits, and causing material injury to the domestic industry.

"There is sufficient prima facie evidence of injury being caused to the domestic industry by dumped imports of subject goods from the subject country," the DGTR said on Friday. The directorate recommends the imposition of a duty to the finance ministry, which takes a call on the levy. India imported \$7.96 million

worth of Vitamin-C in fiscal 2020 of which \$4.47-million worth came from China. Vitamin-C is primarily used

by pharma firms for producing various medicines. It also has uses in the non-pharma industry. It is an antioxidant, an essential nutrient involved in the repair of tissue and functioning of several enzymes, and is important for the func-

tioning of the

immune stem. Asper the notification, the period of investigation is FY20. Besides Bajaj Bajaj Healthca-Healthcare re, there are

has claimed three producers of ingredient in leading to a decline in its

India: Amoli market share, Organics, Reckon Diagnostics among others and SR Biochem. "The support letters have been filed by

the other three producers. Hence, it is noted that the petition has been supported by the entire Indian industry, and the applicant along with supporters account for 100% of the Indian production," the DGTR said.

# VIL Gets Time till Tue to Respond to Notice on RedX

Our Bureau

Kolkata: The Telecom Regulatory Authority of India (Trai) has further extended the deadline till September 8 for Vodafone Idea to respond to its show cause notice on the telco's RedX premium tariff plan. It had earlier allowed the telco to respond by September 4 instead of the original August

31 deadline. Trai had on August 25 issued a show cause notice to VIL, asking why it shouldn't ban the telco's RedX plan that the sector regulator said appeared to be making false claims about offering faster data speeds and misleading consumers.

"VIL has now been allowed to respond by September 8 after the company sought an extension of 15 days from the date of issue of our show cause notice," a senior Trai official told ET.

Till press time, VIL did not respond to ET's email seeking comment.

In the show cause notice, Trai told VIL its claim of offering faster data speeds to RedX users appeared bogus as the telco had been unable to prove that it is actually possible to offer the promised faster data speeds to RedX consumers. It also po-



to customers about its inability to actually guarantee faster data speeds on the

RedX premium tariff plan. VIL, which introduced the plan last November, has much to lose if RedX is barred as it already has almost 130,000 users, who may switch to rivals, say experts. The telco though is expected to legally fight any ban on its plan.



CIN: L51909MH2004PLC145007 Registered Office: Prime Business Park, Dashrathlal Joshi Road, Vile Parle (West), Mumbai - 400 056; Tel. No.: 022 6678 2800; Email ID: co.sec@shardaintl.com Website: www.shardacropchem.com

> NOTICE ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 17" Annual General Meeting ("AGM / Meeting") of the members of M/s. Sharda Cropchem Limited ("the Company") is scheduled to be held on Wednesday, September 30, 2020 at 12.00 Noon (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM dated June 24, 2020.

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its circular No. 20/2020 dated May 05, 2020 read with circular No. 14/2020 dated April 08, 2020 and circular No. 17/2020 dated April 13, 2020 (collectively referred to as "MCA Circulars") and Securities and Exchange Board of India (SEBI) vide its circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 ("SEBI Circular"), permitted the holding of AGM through VC/OAVM without physical presence of the Members at the common venue. In compliance with the Companies Act, 2013 ("Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), MCA Circulars and SEBI Circular, the AGM of the Members of the Company is being held through VC/OAVM.

In terms of the aforesaid MCA Circulars and SEBI Circular, the Notice of the AGM and the Annual Report for the financial year 2019-20 has been sent on Friday, September 04, 2020 by email to those Members whose email addresses are registered with the Depositories / RTA. The requirements of sending physical copy of the Notice of the AGM and the Annual Reports to the Members have been dispensed vide aforesaid MCA

Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015, the Secretarial Standards and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is providing the facility of remote e-voting as well as e-voting during the AGM to its Members to exercise their right to vote by electronic means on all businesses specified in the Notice of the AGM through platform provided by KFin Technologies Private Limited ("RTA").

The instructions for e-voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following:

. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e Wednesday, September 23, 2020 shall be eligible to avail the facility of remote e-voting, participating in the AGM through VC / OVAM facility and e-voting during the AGM and exercise their right to vote by electronic means.

The remote e-voting will commence on Sunday, September 27, 2020 at 9:00 a.m.

c. The remote e-voting will end on Tuesday, September 29, 2020 at 5:00 p.m. (IST). d. The remote e-voting shall be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is cast, the member shall not be allowed to change it subsequently.

e. In case a person has become a Member of the Company after the dispatch of the Notice of the AGM but before the Cut-off date, he/she may obtain the user id and password by sending a request at emeetings@kfintech.com or may contact on 18003454001 (toll free).

Detailed procedure for remote e-voting or / and e-voting during the AGM is provided in the Notice of the AGM. The instructions for attending the AGM through VC / OAVM are also provided in the Notice of the AGM.

g. The Board of Directors has appointed Mr. Alpesh Panchal, of M/s. KJB & Co LLP. Practising Company Secretaries as Scrutinizer to scrutinize the remote e-voting and e-voting during the AGM in a fair and transparent manner.

The Notice of the AGM and the Annual Report for financial year 2019-20 is available on the website of the Company at www.shardacropchem.com and on the website of our RTA at https://evoting.karvy.com. The Notice of the AGM and the Annual Report is also available on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. In case of any queries or grievances relating to remote e-voting or e-voting during the AGM, you may contact Mr. Raghunath Veedha, KFin Technologies Private Limited (Unit: Sharda Cropchem Limited) Karvy Selenium Tower B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032 or at email ID: raghu.veedha@kfintech.com or at Telephone No.: 040-6716 1776. Alternatively, you can visit the Help and Frequently Asked Questions (FAQs) section available at RTA's website at https://evoting.kfintech.com/public/Fag.aspx

Notice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed on Wednesday, September 23, 2020 for the purpose of the Annual General Meeting of the

For Sharda Cropchem Limited

Place : Mumbai Date: September 04, 2020

Jetkin Gudhka Company Secretary



## Advantage Bennett University

of Science & Technology, GOI

Corporate Connect & Hatchery

**Projects** 

100%

Funding to Startups through Bennett Hatchery

Summer Internships\*\* & Live

Faculty & Research Research funding from Ministry 10 cr.

Ph.D. Faculty from IITs & other Eminent Institutions

World Class Infrastructure International Level Sports courts & Gym State-of-the-art labs Acres of lush green sprawling campus area

1100+ A/C Hostel Rooms

for

9

### Avail upto 100% Scholarship\* I 1000+ Scholarships on offer

Publications by Faculty

B.Tech: Computer Science & Engg. (Specialisations: Artificial Intelligence I Data Science Cyber Security I Blockchain I Robotics & Automation I Gaming & Virtual Reality) Mechanical I Electronics & Communication I Biotechnology I Engineering Physics

BCA: Specialisations in Data Science I Cloud Computing & Cyber Security

BBA: Specialisations in Marketing I Finance I HRM I Entrepreneurship I Advertising & PR

BA -Journalism & Mass Comm. (English I Hindi) I BA/BBA-LLB (Hons) 5 years Integrated

BA Liberal Arts: Majors in Psychology I English I Economics I Philosophy I Political Science

Marketing I Advertising & PR I Finance I Business Studies I Media I Computer Application

1 Year PGD in Digital Journalism I Business Journalism I Advertising & Marketing I Liberal Arts

LLB (Hons) 3 years I MBA: Specialisations in Bus. Analytics I Finance I Marketing I Media Mgmt.

**APPLY NOW** Admission Closing Soon

www.bennett.edu.in | Call-1800-103-8484 | Techzone II, Greater Noida

# लेखक, कवी भेटीला

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

आपल्या पाठ्यपुस्तकात ज्या लेखकांचे पाठ आहेत तसेच कवींच्या कविता आहेत, असे लेखक- कवी जर आपल्या भेटीला आले आणि त्यांनीच आपल्याला पाठ समाजावून सांगितला, तर? असाच अनुभव राज्यातील मराठी शिक्षक आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी सलग ३३ दिवस धेतला. निमित्त होते

 शिक्षकांचा अभिनव उपक्रम शिक्षण मंडळाकडूनही

महाराष्ट्र मराठी शिक्षक संधाने शिक्षक तसेच विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या या अभिनव लेखकभेटीचे. या कालावधीत विविध लेखक, कवी यांच्या व्याख्यानांचे आयोजन करून पाठ्यपुस्तकातील प्रकरणे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने समजून सांगण्यात आली.

दहावीच्या महत्त्वाच्या वर्षात दर्जेदार शिक्षण मिळावे, शैक्षणिक वर्ष व्यवस्थित पूर्ण करता यावे, पाठ्यक्रमातील सर्व पाठांचे अध्ययन-अध्यापन सुरळीत

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

विकास शिक्षणास प्राधान्य दिल

जात असल्याच्या पार्श्वभूमीवर,

अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश

घ्यावा यासाठी व्यवसाय शिक्षण व

प्रशिक्षण संचालनालयाच्या विशेष

प्रयत्नांना यंदा यश मिळाले आहे

तब्बल दोन लाख ९९ हजार १७६

अर्ज आले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत

सुमारे ११ हजार अधिक अर्ज यंदा

अभ्यासक्रमांच्या सहा हजार ८६८

तुकड्यामधून एक लाख ४५ हजार

६३२ जागा उपलब्ध आहेत. या

जागांसाठी राज्यभरातून तब्बल तीन

लाख २४ हजार ८६३ विद्यार्थ्यांनी

नोंदणी केली होती. त्यातील दोन लाख

९९ हजार १७६ विद्यार्थ्यांनी आपले

अर्ज निश्चित केले आहेत. आयटीआय

प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या तुलनेत

दुपटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे यंदा अर्ज

थोडक्यात

सध्याच्या करोनाकाळात विकलांसाठी

आर्थिक धोरण काय असायला हवे,

यासंदर्भात दोन दिवसीय राज्यस्तरीय

चर्चासत्राचे आयोजन 'जन अदालत'

संस्थेने केले आहे. आज, शनिवारी

सायंकाळी ४.३०पासून आणि उद्या,

रविवारी सकाळी ११.३०पासून 'झुम'

ॲपच्या ऑनलाइन माध्यमावर

https://rb.gy/cjcwcq

या लिंकवर हे चर्चासत्र लाइव्ह

होणार आहे. उद्घाटन सर्वोच्च

न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.

विनय नवरे यांच्या हस्ते होईल. बार

कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे

पनवेलमधील भगुबाई चांगु ठाकर

लॉ कॉलेजतर्फे ५ ते ८ सप्टेंबर या

कालावधीत रोज संध्या. ५ वा.तिसरी

जनार्दन भगत स्मृती व्याख्यानमाला

लाइव्ह ऑनलाइन होणार आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाचे

मुख्य न्यायमूर्ती अभय ओक हे

उद्धाटनादिवशी 'सुदृढ समाजासाठी

सुदृढ विधी व्यवसाय' या विषयावर

पहिले पुष्प गुंफणार आहेत. मुंबई

उच्च न्यायालयाचे माजी न्यायमृती

सत्यरंजन धर्माधिकारी हे उद्या

'विधी शिक्षणाची सद्यस्थिती' या

विषयावर, सोमवारी ज्येष्ठ वकील

शिवाजी जाधव हे 'सर्वोच्च

अधिकार' या विषयावर, तर

मंगळवारी ज्येष्ठ वकील राम आपटे

हे 'भारतात अधिकारांचे वर्गीकरण

धटनात्मक तरतुदी व वस्तुस्थिती

या विषयावर मार्गदर्शन करतील.

इच्छुकांना https://youtu.

be/4T1FcbBplf0 या लिंकवर

'चतुरंग प्रतिष्ठान'तर्फे कोकणातील

शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर

धेतल्या जाणाऱ्या अभ्यासवर्ग

उपक्रमाला ३५ वर्षे पूर्ण झाली असून

त्यातील निवासी अभ्यासवर्गाला

२४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या

निमित्ताने ५ सप्टेंबर रोजी शिक्षक

दिनानिमित्त या उपक्रमामागे ठामपणे

उभ्या असलेल्या न्यू इंग्लिश स्कुल

- वहाळचे माजी मुख्याध्यापक

सदानंद काटदरे यांची मुलाखत

चतुरंग फेसबुक पेजवर आयोजित

करण्यात आली आहे. ही मुलाखत

रात्री ९ वाजता होणार आहे. विद्याधर

निमकर मुलाखत घेणार आहेत.

उपस्थित राहता येईल.

विशेष मुलाखत

अनन्यसाधारण

न्यायालयाचे

सदस्य सहभागी होणार आहेत.

व्याख्यानमाला

विकलांसाठी धोरण

राज्यातील ४१७ सरकारी व

सरकारकडून

आयटीआयसाठी

आले आहेत.


संस्थांमधील

कौशल्य

राज्यभरातृन

व्यवसाय

विद्यार्थ्यांना ३३ दिवस ऑनलाइन धडे



दोनशेहन व्हॉट्सॲप ग्रुप आणि यूट्युब

इयत्ता दहावीच्या मराठी कुमारभारतीच्या उपक्रमात मुंबईसह राज्यातील शिक्षकांच्या सुमारे दोनशेहून अधिक व्हॉट्सॲप ग्रुपवर रोज कार्यक्रमाची लिंक पाठविली जात होती. दोन लिंक दिल्या जात होत्या. यामध्ये पहिल्या लिंकमधून १०० शिक्षक तर दुसऱ्या युट्युबच्या लिंकवर मर्यादा नसल्याने रोज शेकडो विद्यार्थी व शिक्षक या उपक्रमात सहभागी होत होते. जे काही कारणास्तव सहभागी होऊ शकत नव्हते, अशांसाठी झालेल्या मार्गदर्शनाची लिंक शिक्षकांच्या ग्रुपवर पाठविली जात होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी- शिक्षक या उपक्रमाचा लाभ धेऊ शकले, असे बोरनारे यांनी सांगितले.

पार पडावे, यासाठी महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ मुंबई विभागाने पुढाकार धेऊन ऑनलाइन उपक्रमाची सुरुवात केली. त्यासाठी दहावीचा मराठी कुमारभारती विषय एका महिन्यात

प्रत्यक्ष लेखक-कवी, मराठी भाषा अध्यास गट सदस्यांच्या ऑनलाइन भेटीतून शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी शिकवला गेला. ११ जुलै ते १३ ऑगस्ट उपक्रमाचा समारोप राज्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांच्या प्रमख

उपस्थितीत पार पडला. ज्या लेखक-कवींनी पाठ, कविता

लिहिले आहेत, त्यांनीच या उपक्रमात मार्गदर्शन केले. लेखक महेंद्र कदम, सुप्रिया खोत, अरविंद जगताप, वीरा राठोड यांच्यासमवेत कवियत्री डॉ. नीलिमा गुंडी,

नीरजा, ज. वि. पवार, डॉक्टर यशवंत पाठक आदी मान्यवरांनी प्रत्यक्ष पाठ-कवितांबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपक्रमाचे आयोजन मंबई मराठी अध्यापक संधाच्या अध्यक्ष नंदिनी धाक्रस, कार्यवाह अनिल बोरनारे, उपक्रम प्रमुख मीनल भोळे, सह-उपक्रम प्रमुख शलाका काळकर, सुनीता गोळे, मनीषा धेवडे या शिक्षकांनी केले. या उपक्रमात प्रत्येक पाठ कसा शिकवावा, हे शिक्षकांना समजले, तर विद्यार्थ्यांना तो कसा आत्मसात करावा, हे शिकवण्यात आले. शिक्षकांच्या शंकांचेही निरसन करण्यात आले. या उपक्रमाचे कौतुक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक

## पहिल्या फेरीअखेर ७८ हजार प्रवेश निश्चित

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीची प्रकिया पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी विविध कोट्यातून ७८ हजार ६१० विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती झाली आहे. ऑनलाइन प्रक्रियेत ५३ हजार ३८३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चिती केली आहे. पहिल्या पसंतीक्रमाच्या दोन हजार २६९

शाखा निहाय प्रवेश कला 6,683 वाणिज्य 88,830 850,05 विज्ञान एचएसव्हीसी 833 196,680

विद्यार्थ्यांनी प्रवेश धेतले नाहीत, त्यांना सर्व फेऱ्या पूर्ण होईपर्यंत वाट पाहवी लागणार आहे.

पहिली यादी ३० ऑगस्टला जाहीर झली. शुक्रवारपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पहिल्या यादीत मुंबई विभागात एक लाख १७ हजार ५२० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. यापैकी अवघ्या ५३ हजार ३८३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चिती केली. इन हाऊस, अल्पसंख्याक, व्यवस्थापन कोटा मिळून ७८,६१० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.

कार्यक्रम पुढे

ढकलल्याची माहिती

दरम्यान, यंदा हा कार्यक्रम पुढे

ढकलण्यात आल्याचे राज्य

शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण

परिषदेचे संचालक दिनकर पाटील

यांनी सांगितले. या दिवशी काही

प्रयोगशील शिक्षकांचे ऑनलाइन

व्याख्यान आयोजित करण्यात

आल्याचेही त्यांनी सांगितले

मतही काही शिक्षकांनी नोंदविले.

शिक्षकांसाठी गौरवाचा

असलेल्या या पुरस्काराची धोषणा

वेळेवर होणे अपेक्षित होते. सध्या

करोनाची स्थिती लक्षात घेता शिक्षण

क्षेत्रातील सर्व कामकाज ऑनलाइन सुरू

आहे. पुरस्कारांचे अर्जही ऑनलाइन

मागवणे शक्यत होते, मात्र ते केले नाही,

असे मत शिक्षक परिषदेचे कार्यवाह

शिवनाथ दराडे यांनी व्यक्त केले. केंद्र

सरकारने यंदा सर्वे प्रक्रिया ऑनलाइन

पार पडली. तसे राज्याने केले नाही.

याचबरोबर ही प्रक्रिया लांबवली जाणार

आहे की नाही, याबाबतही सरकारने

कोणतेही परिपत्रक काढले नाही. ही

बाब चुकीची असून सरकारने याबाबत

लवकरात लवकर परिपत्रक काढावे,

अशी मागणीही त्यांनी केली.

# 'कटाच्या बैठकांना मी गुप्तचर अधिकारी म्हणून होतो'

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

'मालेगाव बॉम्बस्फोटाच्या संदर्भात कटाच्या ज्या बैठका झाल्या, त्या बैठकांना मी वरिष्ठांच्या संमतीने गुप्तचर अधिकारी म्हणून उपस्थित होतो. मी केवळ माझे कर्तव्य बजावत होतो. तरीही मला या बॉम्बस्फोट प्रकरणात गोवण्यात आले', असा युक्तिवाद मांडत खटल्यातून आरोपमुक्त करण्याची विनंती ओरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहिततर्फे शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली.

पुरोहितच्या याचिकेवर न्या. एस. एस. शिंदे व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर 'व्हिडीओ कॉन्फरन्सिंग'द्वारे सनावणी झाली. त्यावेळी पुरोहितची बाजू माजी ॲटर्नी

#### मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पुरोहितचा युक्तिवाद

जनरल मुकुल रोहतगी यांनी मांडली.

मात्र, 'जेव्हा बॉम्बस्फोटाचा कट आखणाऱ्या बैठका झाल्या त्यावेळी पुरोहित लष्करात नव्हता. त्यामुळे खटला भरण्यापूर्वी सरकारची पूर्वसंमती धेण्याचा प्रश्नच नाही. आरोपमुक्त करण्याची विनंती यापूर्वी एनआयए न्यायालय व उच्च न्यायालयानेही फेटाळलेली आहे', असे म्हणणे एनआयएने प्रतिज्ञापत्राद्वारे मांडले. त्याविषयी आपले उत्तर मांडण्याचे निर्देश रोहतगी यांना देऊन खंडपीठाने सुनावणी २३ सप्टेंबरला ठेवली.

## झाड कोसळून मुलगा ठार

मुंबई : लोअर परळ येथील पांडुरंग बुधकर मार्गावर शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास झाड कोसळून समर दिनेश बोसक या नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. यंदाच्या पावसाळ्यात झाड कोसळून झालेला हा पहिला मृत्यू असून वेगवेगळ्या घटनांमध्ये आत्तापयंत चार जण जखमी आले आहेत.

बुधकर मार्गावरील मारवाडी चाळ या खासगी ठिकाणी हे झाड होते. दुपारच्या सुमारास येथून जाणाऱ्या समर बोसकच्या अंगावर झाड कोसळून तो जखमी झाला. त्याला परळ येथील वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे देण्यात आली आहे.

# LIC HOUSING FINANCE LTD

# एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

सीआयएन : L65922MH1989PLC052257

नोंदणीकृत कार्यालय : बॉम्बे लाइफ बिल्डिंग, २ रा मजला, ४५/४७, वीर नरिमन रोड, मुंबई - ४०० ००१. दुरध्वनी : + ९१ २२ २२०४९६८२/९७९९/०००६ फॅक्स : + ९१ २२ २२०४९६८२ कॉर्पोरेट कार्यालय : १३१ मेकर टॉवस४, एफ प्रीमायसेस, १३ वा मजला, कफ परेड, मुंबई – ४०० ००५. दुरध्वनी : + ९१ २२ २२१७८६० फॅक्स : + ९१ २२ २२१७८७७७

#### एकतिसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व परोक्ष ई-मतदानाची माहिती व बुक क्लोजर

ई-मेल : lichousing@lichousing.com वेबसाइट : www.lichousing.com

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपन्या कायदा, २०१३ च्या लागू तरतुदी सहवाचन एमसीए सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, दि. ०८.०४.२०२०, एमसीए सर्वसाधारण परिपत्रक क्र. १७/२०२०, दि. १३.०४.२०२० व एमसीए सर्वसाधारण परिपत्रक क्र. २०/२०२०, दि. ०५.०५.२०२० यांच्या अनुपालनांतर्गत एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (कंपनी)ची एकतिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा एजीएम आयोजित करणारी सूचना दि. २४.०८.२०२० मध्ये विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी सोमवार, दि. २८.०९.२०२० रोजी दु. ३.०० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम)च्या माध्यमातू-(एसएस २ नुसार सभेचे ठिकाण हे जेथे सभेचे रेकॉर्डिंग होऊ शकेल ते असेल व त्यानुसार सदर ठिकाण हे एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, कॉर्पोरेट कार्यालय, १३१ मेकर टॉवर्स, एफ प्रीमायसेस, १३ वा मजला, कफ परेड, मुंबई – ४०० ००५ असे असेल.) आयोजित करण्यात येत आहे.

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०१ च्या तरत्दी सहवाचन त्याअंतर्गत संस्थापित नियमांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल आयडी कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट अर्थात शेअरेक्स डायनॅमिक (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड/डिपॉझिटरी पार्टिसिपंट यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अशा सर्व सभासदांना वित्तीय वर्ष २०१९–२०२० करिताच्या वार्षिक अहवालासमवेत एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवण्यात आल्या आहेत.

कोव्हिड - १९ महामारीच्या कारणास्तव येत असलेल्या अडचणी विचारात घेता, एमसीए व सेबी यांनी वार्षिक अहवाल व सदर सभेच्या सूचनेच्या कागदोपत्री प्रतींची छपाई करणे व त्यांच्या पाठवणीची आवश्यकता रहबातल ठरवली आहे. त्यानुसार ज्या सभासदांचे ई-मेल आयडीज् शुक्रवार, दि. २८.०८.२०२० रोजीनुसार कंपनीकडे वा रजिस्टार व ट्रान्सफर एजंट वा डिपॉझिपटीज् वा डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे नोंदवलेले असतील अशा सर्व सभासदांना वार्षिक अहवाल ई-मेलद्वारे पाठवण्यात येईल. सदर दस्तावेज कंपनीची वेबसाइट www.lichousing.com वर तसेच शेअरेक्स डायनॅमिक (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाइट www.sharexindia. com बरही अपलोड करण्यात आली आहे. तथापि, सभासदांना सदर दस्तावेजांची सॉफ्ट कॉपी हवी असल्यास ते सभासद त्यांचा डीपी आयडी व क्लायन्ट आयडी वा फोलिओ क्रमांक जे लागू असेल ते नमूद करून विनंती पाठवाबी किंवा lichsggogreen@shar exindia.com/agm31@lichousing.com येथे ई-मेल पाठवावा जेणेकरून कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट यांना त्यांची विनंती पूर्ण करता येईल.

कंपन्या कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ च्या तरतुदी सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारणा नियम,२०१५ चे नियम २० तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ४४ तसेच भारतीय कंपनी सचिवालयीन संस्थेद्वारे जारी सर्वसाधारण सभावरील सचिवालयीन निकष (एसएस - २) यांच्या तरतुर्दीअंतर्गत कंपनी आपल्या भागधारकांना सदर सूचनेत विहित सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून मत देता येण्यासाठी इन्स्टाव्होट – लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) यांच्याद्वारे पुरविण्यात आलेल्या ई-मतदान सेवांच्या मध्यमातून परोक्ष ई-मतदान सुविधा (अर्थात एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून ई-मतदान) उपलब्ध करून देत आहे.

कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारणा नियम, २०१५ चे नियम २० च्या अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा एजीएममध्ये मत देण्यासाठी सभासदाच्या पात्रतेच्या निश्चितीसाठी कंपनीने निर्धारित अंतिम तारीख म्हणून २१.०९.२०२० ही तारीख निश्चित केली

निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि. २१.०९.२०२० रोजीनुसार ज्या व्यक्तीचे नाव कंपनीच्या सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंद असेल अशा व्यक्तीच केवळ परोक्ष ई–मतदान किंवा एजीएममध्ये मतदान करण्यास पात्र असतील.

- ई-मेलद्वारे सूचना व वित्तीय वर्ष २०१९-२०२० करिताचा वार्षिक अहवाल पाठवण्याच्या पूर्ततेची तारीख: ०५.०९.२०२०
- इलेक्ट्रॉनिक माध्यमातून परोक्ष ई-मतदान प्रारंभ दिनांक व वेळ : शुक्रवार, दि. २५.०९.२०२० रोजी स. ९.०० वा.
- इलेक्ट्रॉनिक माध्यमातून परोक्ष ई-मतदान समाप्ती दिनांक व वेळ : रविवार, दि. २७.०९.२०२० रोजी सायं. ५.०० वाजता व तत्पश्चात परोक्ष ई–मतदानाचे मोड्युल लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) द्वारे अकार्यरत करण्यात
- सभेच्या आधी परोक्ष ई-मतदानाद्वारे आपले मत दिलेले सभासद सभेमध्ये उपस्थित राह् शकतील, परंतु त्यांना पुन्हा मत देता येणार नाही व ई-मतदानाद्वारे मत न दिलेले सभेत उपस्थित सभासद इन्स्टामीटच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान मत देऊ
- परोक्ष ई-मतदान प्रक्रिया व एजीएममध्ये इन्स्टामीट दरम्यान ई-मतदानाच्या माध्यमातून मतदानाचे नि:पक्ष व पारदर्शक स्वरूपात परीनिरीक्षण करण्यासाठी परीनिरीक्षक म्हणून श्री. पी. एस. गुपचुप, कार्यरत कंपनी सचिव, मुंबई (सदस्यत्व क्र. : एसीएस ४६३१ व सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस नं : ९९००) यांची नेमणूक करण्यात आली आहे.
- एजीएममध्ये मतदानाच्या समाप्तीपश्चात परीनिरीक्षक प्रथम सभेदरम्यान दिलेल्या मतांची गणना करतील व तत्पश्चात कंपनीचे कर्मचारी नसलेल्या किमान दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत परोक्ष ई-मतदानाद्वारे आलेली मते खुली करतील वएजीएमच्या समाप्तीपासून तीन दिवसांच्याआत समर्थनार्थ वा विरोधातील, काही असल्यास, एकुण मतसंख्येवरील परीनिरीक्षकांचा एकत्रित अहवाल अध्यक्ष वा महाव्यवस्थापक व कंपनी सचिव यांच्याकडे सुपूर्द करतील, ज्याच्यावर त्यांची स्वाक्षरी असेल व लगेच मतदानाचा निकाल घोषित करतील.
- घोषित निकाल, त्विरित स्टॉक एक्सचेंजेस (एनएसई व बीएसई), लिंकइनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) यांना कळविण्यात येईल व कंपनीची वेबसाइट www.lichousing.com वर प्रदर्शित करण्यात येईल.
- एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात एखाद्या व्यक्तीने शेअर्स संपादित केले असतील व कंपनीची सभासद बनली असेल व निर्धारित अंतिम तारीख अर्थात सोमवार, दि. २१.०९.२०२० रोजीनुसार कंपनीच्या सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या अहवालामध्ये नाव नोंद असल्यास सदर व्यक्ती कंपनीची वेबसाइट www.lichousing.com वर तसेच शेअरेक्स डायर्नेमिक (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाइट www.sharexindia.com वरील एजीएम आयोजित करणारी सूचना पाह् शकेल. सदर सभासद ई–मतदानाच्या निर्देशांतर्गत एजीएमच्या सूचनेत विहित प्रक्रियेचे पालन करून परोक्ष ई–मतदानाद्वारे आपला मतदानाचा हक्क बजाव् शकतील.
- परोक्ष ई-मतदानाशी संबंधित काही शंका/तक्रारी असल्यास त्या सहाय्यक उपाध्यक्ष ई-मतदान, लिंक इनटाइम इंडिया प्रा. लि., सी - १०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०० ०८३, दूर. ०२२-४९१८६०००, ई-मेल enotices@linkintime.co.in येथे पाठवता येऊ शकतील किंवा सभासद https://instavote.linkintime.co.in च्या help sectionअंतर्गत उपलब्ध Frequently Asked Questions (FAQs) d e-voting manual वाचू शकतील.

एजीएमच्या सूचनेत अन्य बार्बीबरोबरच ई-मतदानाची प्रक्रिया व स्वरूप नमूद के लेली असेल. वार्षिक अहवाल व अकाऊंट्रस कंपनीची वेबसाइट www.lichousing.com वरही उपलब्ध आहे.

इन्स्टामीटच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्तित राहण्याची प्रक्रिया व स्वरूप

१) इंटरनेट ब्राऊजर उघडा व यूआरएल : https://instameet.linkintime.co.in नमूद करा.

- ए) डीपीआयडी/क्लायन्ट आयडी वा लाभार्थ्यांचा आयडी वा फोलिओ क्रमांक : तुमचा १६ अंकी डीपी आयडी/क्लायन्ट आयडी वा लाभार्थ्यांचा आयडी वा फोलिओ क्रमांक जो कंपनीकडे नोंदणीकृत आहे, तो नमूद करा.
- बी) पॅन : तुमचा १० अंकी स्थायी खाते क्रमांक (पॅन) नमूद करा.
- सी) मोबाइल क्रमांक डी) ई-मेल आयडी

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०४.०९.२०२०

२) Go to Meeting येथे क्लिक करा

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम,२०१४ चे नियम १० तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ४२ (१) अंतर्गत अशीही सूचना देण्यात येत आहे की, एजीएमच्या निमित्ताने व वित्तीय वर्ष २०१९–२० करिताच्या लाभांशाच्या प्रदानासाठी कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स रविवार, दि. २०.०९.२०२० ते सोमवार, दि. २८.०८.२०२० दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील. लाभांश. सभेमध्ये मंजूर झाल्यास तो खालीलप्रमाणे वितरीत करण्यात येईल :

- ए) कागदोपत्री स्वरूपातील भागधारकांच्या संदर्भात, ज्यांची नावे सोमवार, दि. २८.०९.२०२० रोजी व्यावसायिक कामकाजाच्या समाप्तीच्या वेळी कंपनीच्या सभासदांच्या रजिस्टरमध्ये नोंद असतील त्यांना कंपनीकडे दाखल कण्यात आलेल्या कागदोपत्री फॉर्ममधील सर्व वैध हस्तांतरणे पार पडल्यावर शनिवार, दि. १९.०९.२०२० वा तत्पूर्वी प्रदान करण्यात येईल.
- बी) इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील भागधारणासंदर्भात, नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लि. (एनएसडीएल) व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लि. (सीडीएसएल) यांच्याद्वारे सादर करण्यात आलेल्या तपशिलाच्या आधारावर शनिवार, दि १९.०९.२०२० रोजी व्यावसायिक कामकाज समाप्त झाल्यावर.

सभेदरम्यान जे भागधारक/सभासद त्यांची मते प्रदर्शित करू इच्छित असतील/प्रश्न विचारू/स्पष्टिकरण मागू इच्छित असतील त्यांनी गुरुवार, दि. २४.०९.२०२० रोजी स. १०.०० ते रविवार, दि. २७.०९.२०२० रोजी दु. ४.०० या वेळेत त्यांचे नाव, डीमॅट खाते क्रमांक/फोलिओ क्रमांक, ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक नमूद करून AGM31@lichousing.com वा sharex. investors@gmail.com येथे त्यांची विनंती पाठवून स्पीकर म्हणून आपले नोंदणीकरण करावे. ई–मेलचे शीर्षक/विषय हे कृपया 31stAGM of LICHFL\_<DP ID>\_>Client ID> असे नमूद असावे. एजीएमच्या वेळी उपलब्ध वेळेच्या आधारावर स्पीर्सची संख्या मर्यादित करण्याचा अधिकार कंपनीकडे राखून आहे. जे भागधारक/सभासद प्रश्न विचारू इच्छित असतील वा स्पष्टिकरण मागू इच्छितअसतील त्यांनी आपले प्रश्न/मुद्दे आगाऊ स्वरूपात त्यांचे नाव, डीमॅटखाते क्रमांक/फोलिओ क्रमांक, ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक नमूद करून instavote@linkintime.co.in येथे पाठवावेत. कंपनीद्वारे त्यांवर योग्य तो प्रतिसाद देण्यात येईल.

टीप : जे भागधारक/सभासद स्पीकर म्हणून आपले नोंदणीकरण करतील केवळ त्यांनाच सभेदरम्यान त्यांची मते मांडण्याची/प्रशन विचारण्याची परवानगी असेल. भागधारक/सभासदांना कॅमेरा वापरण्याची परवानगी आहे तसेच सभेदरम्यान कोणत्याही अडचणी टाळण्यासाठी त्यांनी चांगला वेग असलेले (प्राधान्याने २ एमबीपीएस डाऊनलोड स्ट्रीम) इंटरनेट वापरावे.

नितीन काशिनाथ जगे

महाव्यवस्थापक (काराधान) व कंपनी सचिव

संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकरिता

## या सलग ३३ दिवस चाललेल्या या शिक्षण मंडळानेही केले. राज्य पुरस्कारांचा विसर

हजार अधिक अर्ज जागा 2098 9,89,228 2,66,229 9,84,432 9,99,904

वाढती मागणी गतवर्षीपेक्षा ११

आले आहेत.

आयटीआयला

गतवर्षीच्या तुलनेत यंदा आयटीआय प्रवेशाचे अर्ज निश्चित करण्याऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गतवर्षी एक लाख ४१ हजार २२४ जागांसाठी दोन लाख ८८ हजार २२१ विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केले हाते. यंदा तब्बल १० हजार ९५५ अर्ज अधिक आल्याने आयटीआयच्या प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला दिसून आला. इलेक्ट्रिशअन, फिटर, मशिनिस्ट, डिझेल, मोटर मैकैनिक मिशनिस्ट या अभ्यासक्रमाना विद्यार्थी प्राधान्य देतात. ९० पेक्षा अधिक गुण मिळवलेले विद्यार्थीही आयटीआयला पसंती देतात. आयटीआय प्रवेशाची शनिवारी पहिली यादी जाहीर होणार आहे. जागांपेक्षा दुप्पट अर्ज आल्याने यंदा विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळल.

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्य

सरकारने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.

सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली

१० जणांची समिती स्थापन केली होती.

या समितीने राज्य सरकारला सादर

केलेला अहवाल शुक्रवारी उदय सामत

यांनी जाहीर केला. यात समितीने ११

यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची

काळजी घेत, विद्यार्थ्यांना घरी बसन

परीक्षा देण्यासाठी प्रयत्न करण्यात

यावेत. विद्यापीठांची गुणवत्ता कायम

राखण्यासाठी कमीतकमी कालावधीत

परीक्षा घेताना त्या ऑनलाइन,

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोना संसर्गावर मात करून

करोनामुक्त झालेल्या मात्र डायबिटीसचा

सूचना केल्या आहेत.

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यात शिक्षण क्षेत्रात मोलाचे

योगदान देणाऱ्या शिक्षकांचा शिक्षक दिनाचे औचित्य साधन आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. मात्र यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाबाबत सरकारने कोणतीही धोषणा केली नाही. यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे.

आदर्श शिक्षक पुरस्कार हा शिक्षकांसाठी मोठा गौरवाचा क्षण असतो. तो मिळवावा, अशी प्रत्येक शिक्षकाची इच्छा असते आणि ते त्या दुष्टीने प्रयत्नही करत असतात. गेल्या वर्षीपास्न ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. यंदा राष्ट्रीय स्तरावर धोषित होणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारचे अर्जही ऑनलाइन मागविण्यात आले होते. राज्य सरकारनेही ऑनलाइन अर्ज मागविण्यास काही हरकत नव्हती, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. करोनाचे संकट तसेच अकरावी ऑनलाइन प्रवेशाची लगबग लक्षात घेता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला या प्रक्रियेवर काम करण्यास वेळ मिळाला नसला, तरी त्याबाबत त्यांनी कोणतेही निवदेन न केल्याने शिक्षकांमध्ये नाराजी असल्याचे मत एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी

यंदाचा शिक्षक दिन आदर्श शिक्षक पुरस्कारांविनाच



#### आज शिक्षक दिन

मांडले. मागील वर्षी प्रत्येक जिल्ह्यातून दोन शिक्षकांची नामांकने सरकारकडे आली होती. त्यातील दुसऱ्या क्रमांकाचा शिक्षकही विविध स्तरावर छाननी, मुलाखती देऊनच पुढे गेला होता. शक्य नव्हते, तर मागी वर्षीच्या दुसऱ्या क्रमांकाच्या शिक्षकाची निवंड जाहीर केली असती, तरी हरकत नव्हती, असे

यामुळे जर निवड प्रक्रिया यंदा करणे

CIN: L51909MH2004PLC145007 **नोंदणीकृत कार्यालय:** प्राईम बिझनेस पार्क, दशरथलाल जोशी मार्ग, विलेपार्ले (पिक्कम) मुंबई ४०००५६; दुरध्वनी क्र.: ०२२ ६६७८ २८००; इमेल: co.sec@shardaintl.com

वार्षिक सर्वसाधारण सभा

येथे सूचना देण्यात येत आहे की मेसर्स शारदा क्रॉपकेम लिमिटेडच्या ('कंपनी') सभासदांची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम'/'सभा') बुधवार दिनांक ३० सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२.०० वाजता (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरंसिंग('व्हिसी')/अन्य दृक श्राव्य माध्यमातून

सध्याची कोविड-१९ महामारी आपत्ती विचारात घेऊन, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने ('एमसीए' दिनांक ५ मे २०२० रोजी प्रसारित केलेल्या परिपत्रक क्र २०/२०२० सहवाचित दिनांक ८ एप्रिल २०२० रोजीचे परिपत्रक क्र १४/२०२० व दिनांक १३ एप्रिल २०२० रोजीचे परिपत्रक क्र १७/२०२० (यापुढे सामुदायिकरित्या 'एमसीए परिपत्रके' म्हणून संबोधित) आणि भारतीय सिक्युरिटीज व एक्स्चेंज बोर्डाद्वारे (सेबी) वितरीत परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ ('सेबी परिपत्रक') दिनांक १२ मे २०२० रोजी यांनुसार कंपनींना सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय एका सामायिक ठिकाणी व्हिसी/ओएव्हीएमट्टारे एजीएम आयोजित करण्याची अनुमती देण्यात आली आहे. कंपनी कायदा २०१३ मधील लागू तरतुदी ('कायदा'), भारतीय सिक्युरिटीज व एक्स्चेंज बोर्ड (सुचिबद्धता बंधन आणि प्रकटन आवश्यकता) अधिनियम, २०१५ ('सेबी सुचिबद्धता अधिनियम')

अहवाल यांच्या प्रत्यक्ष प्रती सभासदांना पाठविण्याची आवश्यकता शिथिल करण्यात आली आहे.

करण्याची सुविधा कंपनी आपल्या सभासदांना पुरवित आहे.

- निर्णायक दिनांकास म्हणजेच बुधवार दिनांक २३ सप्टेंबर २०२० रोजी प्रत्यक्ष स्वरुपात किंवा डिमटेरिअलाइज्ड स्वरुपात समभाग धारण करणारे सभासद दुरस्थ इ–मतदान सुविधा, व्हिसी , ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये सहभागी होण्याची सुविधा आणि एजीएम दरम्यान इ-मतदान यांचा लाभ घेण्यास पात्र असतील आणि त्यांचा मतदानाचा हक इलेक्ट्रॉनिक माध्यमातून बजावू
- बी. दरस्थ इ-मतदानाची सुरुवात रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ०९.००
- सी. दूरस्थ इ-मतदानाची समाप्ती मंगळवार दिनांक २९ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ५.०० डी. त्यानंतर दरस्थ इ-मतदान मतदानासाठी निःसमर्थ केले जाईल. एकदा ठरावावर मतदान केल्यास
- एजीएमच्या सूचनेचे वितरण झाल्यानंतर परंतु निर्णायक तारखेपूर्वी जी कोणतीही व्यक्ती कंपनीची समासद होईल अशी व्यक्ती emeetings@kfintech.com कडे विनंती पाठवून किंवा १८००३४५४००१ (टोलमुक्त) या क्रमांकावर संपर्क साधून त्याचा/तिचा लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकेल.
- एफ. दुरस्थ इ-मतदान सुविधा किंवा/आणि एजीएम दरम्यान इ-मतदान याबाबतची तपशीलवार प्रक्रिया एजीएमध्या सूचनेत नमूद करण्यात आली आहे. व्हिसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये सहभागी होण्यासंबंधीच्या सूचनादेखील एजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आल्या आहेत. जी. दरस्थ इ–मतदान व एजीएमदरम्यानची इ–मतदान प्रक्रिया न्याय्य आणि पारदर्शक पद्धतीने पार
- श्री अल्पेश पांचाल, प्रॅक्टिसिंग कंपनी सचिव यांची परिनिरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

एक्स्चेंज वेबसाईटवरदेखील उपलब्ध आहे. दुरस्थ इ-मतदान व एजीएमदरम्यान इ-मतदान यासंबंधी कोणत्याही शंका किंवा तकारी असल्यास आपण, श्री रघुनाथ वीधा, केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (विभाग:-शारदा क्रॉपकेम लिमिटेड) कावीं सेलेनियम टॉवर बी, प्लॉट नंबर ३१-३२, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, सेरीलिंगमपल्ली मंडल, हैदराबाद - ५०००३२ येथे संपर्क साधू शकता किंवा raghu.veedha@kfintech.com येथे इमेल पाठवू शकता किंवा ०४०–६७१६ १७७६ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करू शकता. तसेच आपण https://evoting.kfintech.com/public/Faq.aspx या आरटीएच्या वेबसाईटवरील हेल्प आणि नेहमी

सर्वसाधारण सभेनिमित्त बंद राहतील. शारदा क्रॉपकेम लिमिटेड करिता

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ अन्वये येथे सूचना देण्यात येत आहे की कंपनीची सभासद नोंदवही आणि समभाग हस्तांतरण पुस्तके बुधवार दिनांक २३ सप्टेंबर २०२० रोजी वार्षिक

> जेटकिन गुढका कंपनी सचिव

# ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पाय दखण्याची तक्रार घेऊन आलेली

त्रास असलेल्या रुग्णांच्या पायामध्ये रक्तात गुठळ्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी रक्तप्रवाह सुरळीत ॲन्जीओप्लास्टी**ही** करण्यासाठी करावी लागत आहे. करोना संसर्गाच्या काळामध्ये फुप्फुसामध्ये होणारा संसर्ग, बिधाड तसेच राहणारे व्रण यासंदर्भात सातत्याने चर्चा होत असली, तरीही डायबिटीज असलेल्या रुग्णांमध्ये आढळून येणारी ही लक्षणे त्रासदायक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे. डायबिटीज असल्यावर पायांची विशेष काळजी घ्यावी लागते, कारण रक्तातील शर्करेमुळे कालांतराने पायातील नसा कमकुवत होतात, रक्त पुरवठ्यात अडचणी निर्माण होतात.

जात होता. डायबेटिक फुट सर्जन डॉ. तुषार रेगे यांनी सांगितले की, असे रुग्ण आता दिसत आहेत. करोनावर मात केल्यानंतर काही दिवसांनी हे रुग्ण पायामध्ये वेदना, सूज अशा तक्रारी धेकन येतात. रक्तप्रवाहामध्ये अडचण निर्माण होऊन या अडचणी निर्माण होतात. वेळीच उपचार केले नाहीत, तर पाय कापावा लागतो, गँगरीनचीही भीती असते. मुंबईतील एका खासगी

रुग्णालयामध्ये करोनामुक्त महिलेवर

त्यामुळे ज्येष्ठांना या कालावधीमध्ये

बाहेर जाऊ नका, असा सल्ला दिला



परीक्षा मंडळाची तातडीने बैठक धेऊन

परीक्षा कशा पद्धतीने धेता येतील,

यावर चर्चा करून त्याची माहिती ७

सप्टेंबरपर्यंत सरकारला द्याव्यात, अशा

सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

डायबाटक पायाचा

चिंता वाढली

ही महिलेने करोनावर मात केली होती. मात्र डायबिटीजमुळे तिच्या पायांना हा त्रास सुरू झाला. शस्त्रक्रिया केल्यानंतर दुखणे बरे झाले, वेळीच शस्त्रक्रिया केली नसती, तर गुंतागुंत वाढली असती, असेही डॉ. रेगे यांनी सांगितले.

डायबेटोलॉजिस्ट डॉ. एस. एन. पवार यांनी सांगितले की, काही लहान मुलांमध्येही डायबिटीज असतो, मात्र त्यांच्या पायामधील नसा नाजूक असल्यामुळे त्या मुलांमध्ये हा त्रास उद्भवत नाही. वयोवृद्ध, इतर व्याधी असलेल्या रुग्णांमध्ये डायबिटीसचाही त्रास असेल, तर या रुग्णांना विशेष काळजी घ्यायला लागते. गॅगरीन होऊन पाय कापण्याचीही वेळ येऊ शकते.

अनेक रुग्णांना यासंदर्भात माहिती नसल्यामुळे पायाची काळजी घेतली जात नाही किंवा हा त्रास करोनामुळे होतो याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे करोनावर मात केल्यानंतर डायबिटीज रुग्णांनी विशेष काळजी घ्यायला हवी. हा त्रास असलेल्या रुग्णांसंदर्भातील माहिती अभ्यासासाठी पाठवण्यात आलेली आहे, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

## अहवालामध्ये ११ सूचना शारदा क्रॉपकेम लिमिटेड

राज्य सरकारला सादर वेबसाईट: www.shardacropchem.com

ऑनलाइन व ऑफलाइन किंवा पेन व पेपर यांचा वापर करून धरातूनच परीक्षा घ्यावी, दिव्यांग विद्यार्थ्यांना ('ओएव्हीएम') दिनांक २४ जून २०२० रोजीच्या एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या कामकाजासाठी परीक्षेसाठी सोईसुविधा उपलब्ध करून आयोजित करण्यात आली आहे. द्याव्यात, अशा ११ सूचना अहवालामध्ये समितीकडून मांडण्यात आल्या होत्या. यावर विद्यापीठाची शिक्षण समिती आणि

उपरोक्त एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रक यांच्या अनुपालनार्थ कंपनीच्या सभासदांची एजीएम व्हिसी/ओएव्हीएमद्वारे आयोजित करण्यात आली आहे.

उपरोक्त एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रक यांअनुसार एजीएमची सूचना व कंपनीचे आर्थिक वर्ष २०१९–२० चा वार्षिक अहवाल शुक्रवार दिनांक ४ सप्टेंबर २०२० रोजी इमेलद्वारे अशा सभासदांना पाठविण्यात आले आहेत ज्यांचे इमेल पत्ते डिपॉझिटरीजकडे/आरटीएकडे नोंदविलेले आहेत. उपरोक्त एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रक यान्वये एजीएमची सूचना व आर्थिक वर्ष २०१९-२० चा वार्षिक कायद्याचे कलम क्रमांक १०८ मधील तरतुदी सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित नियम २०१५ अंतर्गत दुरुस्त करण्यात आलेला कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ चा नियम क्रमांक २०, सर्विवीय मानके, सेबी सुचिबद्धता अधिनियममधील अधिनियम क्रमांक ४४ यांनुसार, एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व कामकाजावर सभासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाचा हक बजावता यावा यासाठी केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडद्वारे ('आरटीए') उपलब्ध करून देण्यात आलेल्या माध्यमातून दूरस्थ इ-मतदान तसेच एजीएम दरम्यान इ-मतदान

इ–मतदानासंबंधी माहिती एजीएमच्या सूचनेत नमूद केलेली आहे. सभासदांनी कृपया खालील बाबींची

- नंतर त्यात बदल करण्याची सभासदास अनुमती नाही.

पडावी याकरिता छाननी करण्यासाठी संचालक मंडळाने मेसर्स केजेबी अँड कं एलएलपी मधील एजीएमची सूचना व आर्थिक वर्ष २०१९-२० चा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.shardacropchem.com येथे आणि आमच्या आस्टीएच्या https://evoting.karvy.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल बीएसई व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज लिमिटेड यांच्या अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com यांसारख्या स्टॉक

विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) या विभागांना भेट देऊ शकता.

#### स्थळ: मुंबई दिनांक: ४ सप्टेंबर २०२०